

अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ,  
नागपूर व त्यांच्या अधिपत्याखालील २ विभाग व  
११ उपविभागातील नियत अस्थायी व रुपांतरीत  
अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक  
०१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ  
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग  
शासन निर्णय क्र. मुदतवाढ-२०२५/प्र.क्र. ९७/मोप्र-२  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : २४.०३.२०२५

- संदर्भ:- १. शासन निर्णय क्र.मुदतवाढ- २०२४/प्र.क्र.२८४/मो.प्र.-२, दिनांक ०९.१०.२०२४.  
२. अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर यांचे पत्र क्र.४५५/नापामं/३/  
मुदतवाढ/ २०२५, दि. २०.०२.२०२५  
३. वित्त विभागाचा शासन निर्णय क्र पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क,दि. ०३.०३.२०२५.  
४. पाटबंधारे विभाग, शासन निर्णय क्र.आढावा १००२/(३३५/२००२)/आ(प्र.शि.),  
दि.०६.०२.२००३.

**प्रस्तावना :-**

संदर्भाधीन क्र. ४ येथील शासन निर्णय अन्वये पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय आस्थापनेचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर तसेच त्यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प विभाग, वर्धा व कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा कालवे विभाग, वर्धा व उपविभागातील नियत अस्थायी आस्थापनेवरील २८९ तसेच रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील २ पदांना संदर्भीय क्रमांक १ अन्वये दिनांक ०१.०९.२०२४ ते २८.०२.२०२५ पर्यंत चालू ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही, अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक ०१.०३.२०२५ ते दिनांक ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर तसेच त्यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प विभाग, वर्धा व कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा कालवे विभाग, वर्धा व उपविभागातील नियत अस्थायी आस्थापनेवरील २८९ तसेच रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील २ पदांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

## शासन निर्णय :-

आता संदर्भीय क्रमांक २ च्या पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार सोबतच्या विवरणपत्र १ व २ मध्ये दर्शविल्यानुसार उपरोक्त कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील २८९ तसेच रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील २ पदांना दिनांक ०१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत खालील नमूद अटींच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे.

- १) उपरोक्त सर्व पदे विभागाने प्रस्तावित केलेल्या कालावधीत कार्यरत असतील.
- २) रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदे कर्मचारी कार्यरत असे पर्यंत चालू राहतील.
- ३) सदर पदे आकृती बंधानुसार मंजूर असतील.
- ४) उपरोक्त सर्व पदे व्यपगत झालेली नसतील.
- ५) यानंतर शासनास सादर करण्यात येणारे विहित प्रपत्र प्रमाणपत्र त्या त्या कालावधीच्या दिनांकासहीत प्रस्ताव विहित प्रपत्र, प्रमाणपत्रासह, रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांचे नावे व सेवानिवृत्तीच्या दिनांकसह सादर करण्यात यावेत.

नियत अस्थायी आस्थापनेवर होणारा खर्च “मागणी क्रमांक आय-५, मुख्य लेखाशीर्ष ४७०१, मोठे व मध्यम पाटबंधारे यावरील भांडवली खर्च- (८०)- सर्वसाधारण (१९०), सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील गुंतवणूका, (०४) विविध पाटबंधारे विकास महामंडळांना भाग भांडवली अंशदान (वेतन), (०४)(०२) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास भागभांडवली अंशदान (अनिवार्य) (संगणक संकेतांक ४७०१ आय १७१)(दत्तमत)”

तसेच रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील होणारा खर्च मागणी क्र. “आय-५, मुख्य लेखाशीर्ष ४७०१ मोठे व मध्यम पाटबंधार्यावरील भांडवली खर्च (८०) सर्वसाधारण, (१९०)सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील गुंतवणुका (०२) विविध पाटबंधारे विकास महामंडळाना भागभांडवली अंशदान (०२)(०२)विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (कार्यक्रम) (४७०१ एच ६६५)(दत्तमत)” यालेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा व त्याखालील मंजूर अनुदानातून भागवावा.

हे आदेश वित्त विभागाचा शासन निर्णय क्र. पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क, दिनांक ०३.०३.२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२४१६०१०६८४२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वृषाली भिंगार्डे)

सोबत:- विवरणपत्र १ व विवरणपत्र २

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:- सहपत्रासह,

१. वित्त विभाग (व्यय-१२), मंत्रालय, मुंबई,
२. महालेखापाल १/२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य मुंबई / नागपूर,

३. महालेखापाल १/२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र राज्य मुंबई / नागपूर,
४. कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर,
५. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर,
६. अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर

त्यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजूरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजूरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष चूकीचा अर्थ लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन देयके अदा केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना, वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील सूचना/अटींची पूर्तता होत असल्याबाबत खातरजमा करण्याबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवर राहिल.

७. अर्थ-१/आस्था(पुनर्रचना), आ(प्रशि) कार्यासने, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
८. मोप्र-(२) संग्रहार्थ.

शासन निर्णय क्र. मुदतवाढ-२०२५/प्र.क.९७/मोप्र-२, दि. २४.०३.२०२५ चे सहपत्र

नियत अस्थायी आस्थापनेवरील एकूण २८९ पदे (०१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५)

विवरणपत्र १

अ.क्र.	कार्यालयाचे नांव		पदनाम	एकूण पद संख्या
१	२	३	४	५
१	अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर	१	अधीक्षक अभियंता	१
		२	सहा.अधीक्षक अभियंता	१
		३	क.अ./सहा.अभि.श्रेणी-२/शा.अ.	३
		४	प्रमुख आरेखक	१
		५	सहा. आरेखक	१
		६	अधीक्षक	१
		७	प्रथम लिपीक	१
		८	वरिष्ठ लिपीक	४
		९	कनिष्ठ लिपीक	४
		१०	उच्चश्रेणी लघुलेखक	१
		११	टंकलेखक	३
		१२	संगणक	१
		१३	वाहनचालक	१
		१४	नाईक	१
		१५	शिपाई	३
		१६	चौकीदार	१
			एकूण	२८
२	कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प विभाग, वर्धा	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उप कार्यकारी अभियंता	१
		३	क.अ./सहा.अ.श्रे-२/शा.अ.	४
		४	विभागीय लेखापाल	१
		५	प्रथम लिपीक	१
		६	वरिष्ठ लिपीक	५
		७	कनिष्ठ लिपीक	४
		८	आरेखक श्रेणी १	१
		९	सहायक आरेखक श्रेणी २	१
		१०	टंकलेखक	३
		११	भांडारपाल	१
		१२	सहाय्यक भांडारपाल	१
		१३	लघु टंकलेखक किंवा निम्न श्रेणी लघु लेखक	१
		१४	संगणक	१

		१५	वाहन चालक	१
		१६	नाईक	१
		१७	शिपाई	५
		१८	चौकीदार	१
			एकूण	३४
२.१	उपविभागीय अभियंता निम्न वर्धा प्रकल्प उपविभाग क्र.१, धनोडी	१	उप कार्यकारी अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.श्रे-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	आरेखक श्रेणी ३	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			एकूण	१८
२.२	उपविभागीय अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प उपविभाग क्र.२, धनोडी	१	उप कार्यकारी अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.श्रे-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	आरेखक श्रेणी ३	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			एकूण	१८
२.३	उपविभागीय अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प पनुर्वसन उपविभाग क्र.१ आर्वी	१	उप कार्यकारी अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.श्रे-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	आरेखक श्रेणी ३	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			एकूण	१८

२.४	उपविभागीय अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प पुनर्वसन उपविभाग क्र.२,आर्वी	१	उप कार्यकारी अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.श्रे-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	आरेखक श्रेणी ३	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			एकूण	१८
३	कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा कालवे विभाग, वर्धा	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उप कार्यकारी अभियंता	१
		३	क.अ./सहा.अ.श्रे-२/शा.अ.	४
		४	विभागीय लेखापाल	१
		५	प्रथम लिपीक	१
		६	वरिष्ठ लिपीक	५
		७	कनिष्ठ लिपीक	४
		८	आरेखक श्रेणी-१	१
		९	सहायक आरेखक श्रेणी-२	१
		१०	टंकलेखक	३
		११	भांडारपाल	१
		१२	सहाय्यक भांडारपाल	१
		१३	लघु टंकलेखक किंवा निम्न श्रेणी लघु लेखक	१
		१४	संगणक	१
		१५	वाहन चालक	१
		१६	नाईक	१
		१७	शिपाई	५
		१८	चौकीदार	१
			एकूण	३४
३.१	उपविभागीय अभियंता, निम्न वर्धा कालवे उपविभाग क्र.१, पुलगांव	१	उप कार्यकारी अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.श्रे-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	आरेखक श्रेणी-३	१
		७	टंकलेखक	१

		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			एकूण	१८
३.२	उपविभागीय अभियंता, निम्न वर्धा कालवे उपविभाग क्र.२, पुलगांव	१	उप कार्यकारी अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.श्रे-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	आरेखक श्रेणी-३	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			एकूण	१८
३.३	उपविभागीय अभियंता, निम्न वर्धा कालवे उपविभाग क्र.३, वर्धा	१	उप कार्यकारी अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.श्रे-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	आरेखक श्रेणी-३	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			एकूण	१८
३.४	उपविभागीय अभियंता, निम्न वर्धा कालवे उपविभाग क्र.४, देवळी (मुख्यालय वर्धा पिपरी)	१	उप कार्यकारी अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.श्रे-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	आरेखक श्रेणी-३	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			एकूण	१८

३.५	लघु पाटबंधारे अन्वेषण (आदिवासी) उपविभाग, वर्धा	१	उप कार्यकारी अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.श्रे-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपिक	१
		४	कनिष्ठ लिपिक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	आरेखक श्रेणी-३	१
		७	टंकलेखक	१
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
			एकूण	१७
३.६	उपविभागीय अभियंता, लघु पाटबंधारे बांधकाम उपवि क्र.४, वर्धा	१	उप कार्यकारी अभियंता	१
		२	क.अ./स.अ.श्रे-२/शा.अ.	४
		३	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		४	वरिष्ठ लिपिक	१
		५	कनिष्ठ लिपिक	२
		६	टंकलेखक	१
		७	अनुरेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			एकूण	१८
३.७	उपविभागीय अभियंता, लघु पाटबंधारे बांधकाम उपवि क्र.१, देवली	१	उप कार्यकारी अभियंता	१
		२	क.अ./स.अ.श्रे-२/शा.अ.	६
		३	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	०
		४	वरिष्ठ लिपिक	१
		५	कनिष्ठ लिपिक	२
		६	टंकलेखक	०
		७	अनुरेखक	०
		८	वाहन चालक	०
		९	शिपाई	३
		१०	चौकीदार	१
			एकूण	१४
			एकूण	२८९



शासन निर्णय क्र. मुदतवाढ-२०२५/प्र.क.९७/मोप्र-२, दिनांक २४.०३.२०२५ चे सहपत्र  
रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील एकूण २ पदे (०१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५)

विवरणपत्र २

अ.क्र.	कार्यालयाचे नांव	पदनाम	पद संख्या	पद धारकाचे नाव	सेवानिवृत्तीचा दिनांक
१	निम्न वर्धा प्रकल्प विभाग, वर्धा	मजूर	२	श्री.बी.एन.घारड	३१.०७.२०२६
				श्री. दि.प. ढाले	३०.०६.२०२५
		एकूण	२		